

कीड व्यवस्थापन

सोयाबिन मध्ये आढळणाऱ्या विविध किंवदं व त्याचे नियंत्रण

| अ.क्र. | किंवदं नाव | लक्षणे | किटकनाशकाची व पाणी वापरावै प्रमाण / १०लीटर |
|--------|------------------|---|---|
| १ | पाने खाणारी अंडी | पानाचा खालका भाग डुडासाठ व पांढरा पापडा तसेह राहती. | लिंबाळी अंडी (५%) किंवदीया बांसवारा (८०%) कलंबावारीचीस २०% (२०मिली) फैसलरेट २०% प्रवाही (५ मिली) |
| २ | घाटेअंडी | सख्तालीला पाने खाती व जात वाढवा, फुले व झोप हालायानंतर त्याना नुकसान पोहऱ्याचिनी खालगा घेऊ वरने अंडील दाढे खालत. | पिक्चिन वराधिकान २०% भूलंगी धुरकाही २० कि./हे. एस एल एस.टी.टी. ५००लीट. (२०मिली/लिटर पाणी) विनालिकास २५% प्रवाही (२० मिली) |
| ३ | हिरवी उंट अंडी | पाने पूर्ण खालात व घजत पानाचा शिरा लिंबक खालात, खालिकाम फुले व झोप गुदा खालात. | सलोलीपायरीफोन २०मिली किंवा आवृष्टपेंडीन १०मिली या प्रमाणे फवारणी करावी. |
| ४ | चडी भुगा | खोड पांचरणारी किंव अंडी पानावै देण, खोड पांचरसे प्रोड भुगा खालवार खापा तथार कलन अंडी पालते. | हायग्रोपूट ३०% प्रवाही ५० मिली प्रोपैनोलाईस ५०% प्रवाही २० मिली |
| ५ | खोडमारी | सोयाबिन उगडून वर आलवार व्रीड बोजादलाच्या वरच्या बाजुला अंडी घालते. अंडी खालातात भाग वारू जमिनीपवस्त पाहावते. खोडाता घिंदे दिसतात. | ट्रायझोक्सित (५० मिली.) ओसिस्ट ४५ (५० ग्रम) |



- उपरोक्त किटकनाशकांच्या वापरा व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये खोलगट नांगरणी करावी.
- सोयाबिन भोवती एरंडी अथवा सूर्यफूल या सापला पिकाची एक ओळ लावावी.
- पिकांची फेरपालत करावी.
- सरी वरंदा अथवा पट्टा पद्धतीने लागवड केल्यास फवारणी करणे सोयीचे होईल.
- घाटेअंडी साठी ५ कामगंध सापले लावावेत व सापळ्यामध्ये रोज ८ ते १० पतंग आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.

रोग व्यवस्थापन

तांबेशा

या बुरशीजन्य रोगामुळे पानावर तपकिरी रंगाचे ठिपके येतात, पानगळ होते व दाण्यांच्या वजनात लक्षणीय घट होते. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पेरणी शक्यतो १५ मे ते २५ जून दरम्यान करावी. प्रोपीकोनॅझॉल किंवा हेवझाकोनॅझॉल १ मिली/लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावे.



काढणी व मळणी

सोयाबिनच्या शेंगाचा रंग पिवळट तांबूस झाल्यानंतर, जातीच्या पक्यतेच्या कालावधीनुसार ९० ते ११० दिवसात पिक कापून २ ते ३ दिवसाकरिता उन्हामध्ये वाळवावे. तदनंतर मळणी यंत्राचे

फेरे कमी करून वियाण्याचे टरफल निघणार नाही (३०० ते ४०० आर.पी.एम) अशा त-हेने मळणी करावी. कृषि विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत सोयाबिनचा प्रसार सोलापूर जिल्ह्यामध्ये होण्यासाठी सन १९९७-९८ पासून अथक प्रयत्न सुरु आहेत. सदरील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके व नाविण्यपूर्ण विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून भर दिला जात आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी प्रति हेवटी ३० ते ३५ किंटल उत्पादन मिळविलेले आहे.



संपादक व प्रकाशक

डॉ. ला. रा. तांबडे
कार्यक्रम समन्वयक

• लेखक •

प्रा. अ. वि. शारवी | प्रा. प्र. अ. गोंजारी | डॉ. ला. रा. तांबडे
विषय विशेषज्ञ, कृषिविदा | विषय विशेषज्ञ, कृषिविनाशक | कार्यक्रम समन्वयक

• तांत्रिक माहिती स्रोत •

सोयाबिन अनुसंधान निदेशालय, इंदौर (म.प्र.)
म्हात्रांमध्ये फुले कृषि विद्यार्थी, राहीते
वर्षातराव नाईक मराठवाडा कृषि विद्यार्थी, परभणी

प्रकाशन वर्ष
जानेवारी २०१४

घडी पुस्तिका
क्र. : ०३

एकूण घडी पुस्तिका
क्र. ३८

सोयाबिन

उत्पादन वाढीचे सुत्रे



कार्यक्रम समन्वयक

शब्दरी कृषी प्रतिष्ठान संचलित,

कृषि विज्ञान केंद्र

गट नं. २२/१ बै. सोलापूर-बार्शी रोड, मु. खेड,
पोस्ट-केमांव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर (महाराष्ट्र)

फोन : ०२९७-६५२३६७४, २५००१५९

visit us at : www.kvksolapur.org

संस्थान : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सोलापूर
प्रकल्प आघारित विस्तार : तंत्रज्ञान प्रसार व प्रचार २०१३-१४

सोयाबिन उत्पादन वाढीचे सुत्रे



सोयाबिन जगातील महत्वपूर्ण तेलवर्गीय पिक आहे. भारताता सोयाबिन व प्रक्रियाबुक्त पदार्थपासून दरवर्षी ८००० कोटी रुपयांचे परकिय खलन प्राप्त होत आहे. सोयाबिनची व्यावसायीक शेती भारतामध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या प्रमुख राज्यामध्ये केली जात आहे. सोयाबिन पिकाची कालावधी कमी असल्याने (८५ ते १०० दिवस) आणि मुळावरील गाठीमुळे ६० ते १०० किलो/हे. नत्राचे जमिनीमध्ये स्थिरीकरण केले जात असल्याने या पिका खालील केत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

जमिन - सोयाबिन पिकाकरिता मध्यम काळी पोयट्याची पाण्याचा निचरा होणारी जमिन योग्य आहे. संटीय कवचि प्रमाण चांगले असणे अवश्यक आहे.

पूर्व मशागत - उन्हाळ्यामध्ये एक खोलगट नोंगरणी करावी व कुळवाच्या उम्या आडव्या पाळ्या देऊन जमिन मुसामुशीत वारून घ्यावी. यावेळी २५ गड्या शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत चांगले मिसळावे.



सुधारित जाती - सोयाबिनच्या सुधारीत जातीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये २०-४०% पर्यंत वाढ होत असल्याचे कृ.वि.कै. च्या प्रात्येकिकातून दिसून आले आहे.

| अ. क्र. | सुधारित जाती | कालावधी (दिवस) | उत्पादन (किं. /हे.) |
|---------|-----------------------------|----------------|---------------------|
| १) | जे. एस. ९३-०५ | ९०-१५ | २०-२५ |
| २) | जे. एस. ९५-६० | ८२-८८ | ९८-२० |
| ३) | एम.ए.यु.एस. ७१ (समृद्धी) | ९३-१५ | २५-३० |
| ४) | एम.ए.यु.एस. ९५८ (भट) | ९३-१८ | ३०-३५ |
| ५) | डी.एस. २२८ (फुले कल्याणी) | ९५-१०५ | २५-३० |
| ६) | एम.ए.यु.एस. ८१ | ९३-१७ | ३०-३३ |
| ७) | एन.आर.सी. ३७ | ९१-१०५ | ३०-४० |
| ८) | एन.आर.सी. ०७० | ९०-११ | २५-३५ |
| ९) | एम.ए.सी.एस. ४५० | ९०-१३ | २५-३० |
| १०) | एम.ए.यु.एस. ४७ | ८५-१० | २५-३० |
| ११) | जे.एस. ३३५ | ९८-१०२ | २५-३० |
| १२) | के.डी.एस. ३४४ (फुले अग्रणी) | ९०-१०५ | २५-३० |

बीज प्रक्रिया - पेरणी पूर्वी विद्युप्पास थायरम आणि कार्बन्डेजिम (२:१) ३ ग्रॅम प्रतिकिलो विद्याणे किंवा ट्रायकोडमां विरेडी ८ ते १० ग्रॅम प्रति किलो विद्याणे या प्रमाणात मुळाच्या थंड पाण्यातून बीजप्रक्रिया करावी. यामुळे मुळावरील गाठीमुळे ६० ते १०० किलो/हे. नत्राचे जमिनीमध्ये स्थिरीकरण केले जात असल्याने या पिका खालील केत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

पेरणी - पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान १८ इंची तिफनीने/ट्रॅक्टर घलीत पेरणी यंत्राणे करावी. पेरणी नंतर १० दिवसामध्ये २ इंच अंतरावर एक रोप या प्रमाणे विरळणी करून हेक्टरी ४ ते ६ लाख रोपांची सख्या नियंत्रित ठेवावी. पेरणी ३ से.मी. खोलीवर करावी. विद्युप्पास आकारानुसार प्रति हेक्टरी ६० ते ८० किलो विद्युप्पासे प्रमाण वापरावे. जमिनीमध्ये चांगला ओलावा असलाना पेरणी करावी अन्यथा उगवणुकीवर विपरीत परिणाम दिसून येते.

खत व्यवस्थापन - सोयाबिन पिकास हेक्टरी २५ ते ३० गड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे. रासायनिक खतामध्ये हेक्टरी ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद पेरणीचे येळी घ्यावे. सोयाबिन पिकासाठी उपलब्ध वेगवेगळ्या खतामधून घ्यावयाचा मात्रा खालील प्रमाणे –

| रासायनिक खत | प्रमाण (किलो/हे.) |
|--------------------|-------------------|
| यूरिया | ४४ |
| सिंगल सुपर फास्फेट | ३७५ ते ४०० |
| म्यूरेट ऑफ पोटाश | ६७ ते ८३ |
| किंवा | |
| मिश्रखत (१२:३२:१६) | २०० |
| जिप्सम | २०० |

आंतरपीक पद्धती -

आंतरपीक पद्धती साठी सोयाबिन अतिशय उत्कृष्ट पीक आहे. कोरडवाह केत्रामध्ये सोयाबिन+तूर (३:१) आंतरपीक पद्धती फायद्याची असते. सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास मका, कापूस आणि उस या पिका बरोबर ४:२ सोयाबिन आंतरपीक म्हणून घेणे फायद्याचे ठरते.



पाणी व्यवस्थापन - जमिनीच्या प्रकारानुसार मुल स्थानी जलसंधारणासाठी ६५६ मीटर (मध्यम जमिन) किंवा १०५७० मीटर (भारी जमिन) अंतरावर डूब्याच्या मदतीने चौक्या टाकल्यास उपलब्ध पाण्याचा चांगला वापर होतो व जास्त झालेले पाणी बाहेर काढता येते.

सोयाबिन पिकासाठी फांद्या फुटताना (३० ते ३५ दिवसांनी), फुलोन्यात असताना (४५ ते ५० दिवसांनी) व जॅंगा भरताना (६० ते ७० दिवसांनी) पाणी घ्यावे. पीक फुलोन्यात असताना व दाणे भरताना पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनामध्ये नोंदी घट दिसून येते.

तण व्यवस्थापन - सोयाबिनच्या उत्पादनामध्ये ३५ ते ७०% पर्यंत नुकसान तणाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकते. तणाच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर २० आणि ४० दिवसांनी कोलवणी करावी.

रासायनिक तण व्यवस्थापनामध्ये खालील तणनाशकांचा वापर करावा. तणनाशकांची फवारणी करताना पलेटपैन विक्या पलड जेट वा नोजल वापरावा व फवारणी जमिन वाफशावर असलाना करावी.

| अ. क्र. | तणनाशक वापरण्याची वेळ | रासायनिक नाव | व्यापारी नाव | अवलंब नाव अप्रति हेक्टर |
|---------|--------------------------------|---------------------|-------------------------------|-------------------------|
| १) | पेरणी पूर्वी | फ्लूक्लोरालीन | बासालीन | २, २ रुली, |
| | | ट्राइफ्लूरालीन | ट्रेफलान विनेत्र तूफान फ्लोरा | २ लीटर |
| २) | पेरणीनंतर पण पिक उगवण्यापूर्वी | मेटालोक्लोर | डुआल | २ लीटर |
| | | क्लोमाझोन | कमाण्ड | २ लीटर |
| | | पेण्डीमिथालीन | स्टॉम्प पनीडा | ३, २५ली |
| ३) | पेरणीनंतर १०-१५ दिवसांनी | क्लोरीम्युरान इथाइल | क्लोबेन क्यूरीन | ३६ ग्रॅम |
| ४) | पेरणीनंतर १५-२० दिवसांनी | इमेझेथापायर | परस्युट | १ लीटर |
| | | विजालोफाप | टरगा सुपर | १ लीटर |
| | | इथाइल | हेलाक्सोफाप | -- |
| | | फेलाक्सोफाप | फिल मुपर | ०, ७५ली |
| | | पी-इथाइल | विहृप सुपर | ०, ७५ली |